


टोळळु - गावी

१०६
२

कन्ड नाटक




लेखक
क. के. पी. कैलासम्

अनुवादक
भा. गो. गोखले



टोळु-गद्दी



[कै. दी. पी. कैलासमूलिखित 'टोळु-गद्दी'
या कबड नाटकाचा अनुवाद]

अनुवादक

भा. गो. गोखले



महाराष्ट्र राज्य साहित्य - संस्कृति मंडळ, मुंबई

प्रथमावृत्ती : १९७४ (शके १८९५)

⑥ भाषांतरित आवृत्तीचे सर्व हक्क प्रकाशकाधीन.

प्रकाशक :

सचिव,
महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ,
सचिवालय, मुंबई—३२.

⑥ मूल प्रकाशक :

श्री. बी. एस. रामाराव
सह-संपादक, ‘ डेक्न हेराल्ड ’,
१६ महात्मा गांधी रोड,
बंगलोर—१.

मुद्रक :

श. म. देव
सुलभ मुद्रणालय,
२९१ शनिवार पेठ, पुणे ३०.

किंमत रु. १-५०

निवेदन

मराठी भाषेला व साहित्याला ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात पश्चिमी भाषांचा दर्जा प्राप्त व्हावा; इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रशियन इत्यादी भाषांना जसे विद्यापीठीय स्तरावर स्वयंपूर्ण महात्मा प्राप्त झाले आहे, तसे मराठी भाषेला व साहित्याला प्राप्त व्हावे; इंग्रजी भाषेला व साहित्याला आज भारतीय विद्यापीठामध्ये जसे प्रमुख स्थान आहे तसे स्थान महाराष्ट्रामधील विद्यापीठात मराठी भाषेला व साहित्याला प्राप्त व्हावे या उद्देशाने साहित्य आणि संस्कृति मंडळाने वाङ्ग्यनिर्मितीचा विविध कार्यक्रम हाती घेतला आहे. विश्वकोश, मराठी महाकोश, वाङ्ग्यकोश, विज्ञानमाला, भाषांतरमाला इत्यादी योजना या कार्यक्रमात अंतर्भूत आहेत.

संस्कृत व अन्य भारतीय भाषांतील त्याच्यप्रमाणे इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, रशियन, ग्रीक, लॅटीन इत्यादी पश्चिमी भाषांतील अभिजात ग्रंथांचे व उच्च साहित्यामधील विशेष निवडक पुस्तकांचे भाषांतर किंवा सारांश अनुवाद अथवा विद्यष्ट विरतृत ग्रंथांचा आवश्यक तेवढा परिचय करून देणे हा भाषांतरमालेचा उद्देश आहे.

भाषांतर योजनेतील पहिला कार्यक्रम मंडळाने आवृत्त, ज्याना अग्रक्रम दिला पाहिजे अशी पाश्चात्य व भारतीय भाषांतील सुमारे ३०० पुस्तके निवडली आहेत. होमर, व्हर्जिन, एस्किल्स, ऑरिस्टोफेनीसु, युरिपिडिस, प्लेटो, ऑरिस्टोदॉल, थॉमस अंक्वाइनस, न्यूटन, डार्विन, रसो, कांट, हेगेल, जॉन स्टुअर्ट मिल, गटे, शेक्सपीर, टॉल्स्टॉय, दोस्तएबूस्की, स्तानिस्लाव्स्की, बन्द्रान्ड रसेल, रुथ बेनेडिक्ट, रायशेनबाख, व्हाइटर्डे, क्रोचे, माल्विनवृक्षी, कासिरेर, गॉर्डन, व्ही. न्याइलैंड इत्यादिकांचा या भाषांतरमालेत समावेश केला आहे. संस्कृतमधील वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण, भरताचे नान्यशास्त्र, संगीतरत्नाकर, ध्वन्यालोक, प्राकृतातील गायासप्तशती, पालीतील धम्मपद, त्रिपीटकातील निवडक भाग इत्यादिकांचाही या भाषांतरमालेत समावेश केला आहे.

मंडळाच्या भाषांतर योजनेखाली मंडळाने आतापर्यंत अनेक अभिजात ग्रंथांची भाषांतरे प्रकाशित केली आहेत. जॉन स्टुअर्ट मिलचे “On Liberty”, रसोचे “Social Contract”, एम. एन. रॉयचे “Reason, Romanticism & Revolution” व “Letters from Jail”, स्तानिस्लाव्स्कीचे An Actor Prepares”, तुर्गेनेव्हचे “Fathers & Sons”, रायशेनबाखचे “Rise of Scientific Philosophy”, गन्नर मिरदालचे “Economic Theory and Under-developed Regions”, कै. पां. वा. काणे यांचे “History of

Dharmshastra ”, कोपळँडचे “ Music and Imagination ” इत्यादी पुस्तकांची भाषांतरे व सारानुवाद प्रकाशित झाली आहेत.

मंडळाच्या भाषांतर योजनेत कन्ड, गुजराती, बंगाली, तेलुगु, तमिळ इत्यादी भाषांतील अभिजात त्रियांचाही समावेश आहे. कै. टी. पी. कैलासम् यानी लिहिलेल्या “ टोक्कु-गट्टी ” या कन्ड नाटिकेचे मराठी भाषांतर श्री. भा. गो. गोखले, धारवाड, यांनी मंडळाच्या वतीने केले असून मंडळाच्या भाषांतर योजनेखाली “ टोक्कु गट्टी ” या शीर्षकाने प्रकाशित करण्यास मंडळास आनंद होत आहे.

या नाटकाचे भाषांतर प्रकाशित करण्यास साहित्य-संस्कृति मंडळास परवानगी दिल्याचद्दल प्रकाशक वी. एस. रामाराव, उत्तरसंचालक, डेक्कन हेरल्ड, बंगलोर यांचे मी मनःपूर्वक आभार मानता.

वाई.

दिनांक २० फेब्रुवारी १९७४ :

१ फाल्गुन १८९५ :

लक्ष्मणशास्त्री. जोशी

अध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळ,

सचिवालय, सुंदरई - ३२.

टोक्कु-गद्दी

It is, perhaps, no exaggeration to say geniuses like Veereshlingam and Apparao (both Telugu actors) did not possess in right technique a measure worth taking into account. Mr. Kailasam's execution is faultless, almost perfect. He writes for the stage and not for the library; he writes as an actor to actor and not as a scholar to readers.

extract from a short note
to the Kannad Drama
By C. R. Reddy,
Ex-Governor of Madhya Pradesh



चार शब्द

एकदा जे मेकॉले-चाप शिक्षण आपल्याकडे आले त्यात अजून दिसून घेण्या-सारखा फरक झालेला नाही. अजूनही वव्हंशी सगळेच आईचाप पोरांना ‘झक्कू ताड्या घोऱ्या’ करायला लावून ‘वर ये, वर ये नाहीतर आहेच मिक्षापात्र’ असे म्हणत असतात.

१९२७ मध्ये ‘टोक्लु-गढ्ठी’ हे नाटक श्री कैलासमूनी लिहिले, त्या वेळी त्यांच्या डोळ्यासमोर जो समाज होता त्याचा विचार करूनच त्यांनी हे नाटक लिहिले.

चांगला व समाजाचे कण जाणारा, सुसंस्कृत नागरिक निर्माण होण्या-सारखे शिक्षण पाहिजे, हे या नाटकाचे सूत्र आहे.

निव्वळ पोकळ पोशाखी शिक्षण उपयोगी नाही, हेच त्यांना या नाटकाच्या-द्वारे दाखवायचे आहे. १९७४ मध्येही श्री. कैलासमू यांचे विचार ताजे आणि म्हणूनच विचाराही वाटतील यात शंका नाही.

प्रस्तावना

जीवन व्यवहाराचे आणि काळाचे चित्र वास्तववादी पद्धतीने—आहे तसे, त्यात काहीही बदल न करता दाखविणे हा या नाटकाचा प्रमुख उद्देश्य आहे. या नाटकाचे कथानक सामान्य माणसांने आहे. यातील पांचही सामान्य माणसेच असून यात नित्याच्या व्यवहारातली किंवा प्रचारातली भाषाच वापरली आहे; व्याकरणशुद्ध, पुस्तकी भाषा नव्हे. अशा कृतीत साहजिकच संगीताला स्थानच नसणार.

नाटकाराने पूर्वरंगात सांगितल्याप्रमाणे ग्रामोकोन आणि तस्वीर-पेटी (केमेरा) यांच्या साहाय्याने जीवन प्रतिविवित करणे हेच या कलाकृतीचे वैशिष्ट्य.

व्यवहारातील भाषा—बोली शुद्ध नव्हे असे अनेकांचे आक्षेप आहेत व त्यामुळे बोलीबद्दल तिरस्कारही काही टिकाणी व्यक्त केला जातो. जुने शब्द व प्रौढ भाषा वापरणाऱ्या विद्वानांना बोलीभाषा वापरण्याची ही पद्धत योग्य वाटणार नाही. पण व्यवहारिक भाषेची धार पुस्तकी भाषेत नसते. व्यवहारी भाषेच्या उपयोगानेच आपली कला उत्तरोत्तर प्रगती पावेल.

आपण बोलतो तसेच लिहिणे कठीण, पण तसे लिहिले तर बोलणे सोपे होते. पुस्तकी भाषा वाचायला अनुकूल, पण त्यामुळे नाटकाचे स्वारस्य नाहीसे होते. बोलतो तसे लिहिणे अजून आपल्यात फारसे रुढ नाही.

या दृष्टीने केलेला हा एक नवा प्रयोग आहे.

टी. पी. कैलासम्

टी. पी. कैलासम्

(१८८५—१९४७)

त्यागराज परमशिवव्या कैलासम् यांचा जन्म १८८५ साली बोंगळूर येथे साला. त्यांचे वडील परमशिवव्या हे रसायनशास्त्राचे प्राच्यापक होते. पुढे ते कायद्याची परीक्षा पास झाले व नंतर मैसूरु राज्यात असिटंट कमिशनर होऊन चृदत चृदत मैसूरु हायकोर्टचे न्यायाधीश झाले. ते संस्कृत पंडितही होते. रामायण-महाभारताचा सखोल अभ्यास करून त्यांनी प्रवासपट तयार केले. त्यांनी वेदांचा भूगर्भ-शास्त्राण्या विचार करून ' RIKS ' नावाचे पुस्तकही लिहिले.

कैलासम् यांची आई कमलभामा. ती एका प्रसिद्ध शास्त्र्यांची मुलगी. तिने लहानपणी कैलासमना रामायण-महाभारतातील कथा सांगितल्या. त्यांच्या मनावर त्यामुळे खोल असा परिणाम झाला. बालपणी ते सुलज्जानपेठ शाळेत होते. तेथे त्यांना इंगिलिश, कनड आणि उर्दू भाषेचा संवंध आला. नंतर ते हासन येथे शाळेत गेले. तेथेच त्यांनी काव्य लिहिण्यास सुरुवात केली. हासनमध्ये त्याना नाटके बघायाचा नाद लागला. त्यांनी लहानपणी विडंबने लिहिली. पुढे मद्रास येथे हायस्कूल शिक्षण संपर्काने ते प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये गेले. भूगर्भशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी पदवी मिळविली. कैलासम् हे उत्तम हॉकी व फुटबाल खेळत. तालीमखान्यात व्यायाम करून त्यांनी आपले शरीर उत्तम राखले.

१९०९ मध्ये पदवी मिळवून ते इंग्लंडला गेले. तेथे रॉयल कॉलेज ऑफ सायन्स-मध्ये शिक्षण घेत. तेथे त्यांनी हास्यप्रधान नाटके (वर्लेस्क) पाहिली. त्या नाटकांचा

त्यांच्यावर खोल असा परिणाम झाला. भारतात आव्यावर ते मैसूर सरकारच्या भूगर्भ-शास्त्र शाखेत नोकरी करीत होते. पाच वर्षांनंतर नोकरी करणे परवडत नाही असे बाढून त्यांनी राजीनामा दिला. पुढे त्यांनी इंग्रजीत व कनडमध्ये अनेक नाटके लिहिली व केली. १९४५ मध्ये ते कनड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले.

ते नाटके लिहित म्हणण्यापेक्षा नाटके तोडने म्हणत. त्याचे एक श्री. स्नेही रामराव हे ती पेकून लिहून काढीत. समाजातील व्यंगे विडंबनरूपाने दाखवून समाजसुधारणेचे कार्य त्यांनी कळे. ते हास्यपंथाचे जनक म्हणून ओळखले गेले. ते वास्तवतेचे पुजारी होते. समाजाला विडंबनानेच शिकवावे असे त्यांना वाटे. वैयक्तिक अभिवृद्धी, सामाजिक सुधारणा व अध्यात्माची प्रगती ही तिन्ही हास्यमार्गाने त्यांनी साधण्याचा प्रयत्न केला. अनेक पौराणिक गोष्ठी हास्यनाव्याच्या रूपाने त्यांनी समाजाला दिल्या. कर्णी, कीचक, एकलट्य यांच्यावर इंग्रजी नाटके लिहिली. ती ते स्वतःच करून दाखवीत. वहिष्कार व सूले (वेश्या) ही दुःखपर्यवेक्षाची नाटके आहेत. टोल्लु-गट्टी हे त्यांचे पहिले हास्यप्रधान नाटक. ताळीकट्टे कूली (मंगळसूत्र वांधवाची मजुरी) सातू तौरुमने (सातूचे माहेर) होऊल वर्गे दहा-बारा कनड नाटके सामाजिक आहेत.

इंग्रजीत 'इट इज लांग वे टू टिपरारी' असे एक गाणे आहे. त्याच धर्तीवर गमत म्हणून त्यांनी 'नम्म तिप्पारहळू' म्हणून एक गाणे लिहिले.

कनड साहित्याला हास्याचा, विडंबनात्मक दृष्टीचा असा नवीन मार्ग त्यांनी दाखविला. ते नाटके अत्यंत परिणामकारक पद्धतीने करीत. जेथे जात तेथे तरुण विद्यार्थ्यांना सहासात दिवसात शिकवीत व त्यांच्यावरोवर नाटके करीत. ते १९४७ साली वारले. कनड साहित्यात कैलासमूना अटल स्थान आहे.



टेक्कु गड्डी / पूर्वरंग

[नाट्यलेखक गुंद्राराव कुलांचा हार घेऊन, रंगभूमीच्या पुढील भागात, डाव्या बाजूला खुर्चीवर ठेवलेल्या युवराजांच्या फोटोसमोर वाकून उमा राहातो व गाणे म्हणतो.]

राग— कंसधनी ताळ— गुंद्रा
श्रीमन् महिषुर महीपती कैलाजवासी चामराजेद्रात्मज,
राजराजेद्र श्रीकृष्णगजेद्र सार्वभौमानुज,
श्रीमत्कलागुणशील सोंदर्यसंपन्न युवराजेद्र
कंठीरव नरसराज नमोस्तुते

[गाणे संपवून फोटोला हार धाकून नमस्कार करतो. रंग-भूमीच्या उत्तर-भागाकडे जातो. सिंशात ठेवलेला हार व एक मोडका आरसा बाहेर काढतो. आरशात सहास्य सहर्ष वदनाने पाहात गाणे म्हणतो.]

राग— ताळ वरीलप्रमाणे

कंठीरव नरसराज नामांकित पारितोषकविजयी । गुंद्र ! गुंद्र ! गुंद्र !
कर्णाटक— प्रहसन प्रपितामहा ! पंडित मंडळांग्रेसरा ! चंड प्रचंड गुंडो । गुंद्राराव
नमोस्तु ते ॥

८। दोहु-गद्धी

(गाणे संपते, फुलांचा हार आरशाला घालतो. श्रोतृवृद्धात हास्य उसळते. ते ऐकून गुंद्हरावांचे डोळे रागाने लाल होतात.)

गुंद्हराव— यात हसण्यासारखं ते काय आहे ? काहीच नाही...या काळात ज्याचीत्याची योग्यता त्याला स्वतःलाच कळते. इतरांना काय कळणार ! तो...तो... इंगलीशमध्ये पोएट नावाचा कवी सांगतो...दु फॉल इन लव् बुइत वन्स ओन सेल्फ ईज दी ओन्ली लैफलॉग पॅशन् पॉसिवल. (कुटक्या आरशात चेहरा पाहात—)

कविकेसरीविषयी माझ्या श्रद्धा, भक्ती, मर्यादा, विश्वासादि गोष्टी जन्मात तसूभरही कमी होणार नाहीत, या बाबतीत मी निश्चंक आहे. (कुटका आरसा व हार पुनः खिशात कोवीत स्वगत—)

वंडित महाशयांचा सन्मान केला. सकलगुणसंपन्न, सर्वज्ञ श्रोते नाटक पाहायला आतुर झाले आहेत... (रंगभूमीवर इत्संततः नजर टाकीत) रंगभूमी... सतरंजी नाही.....इकद्वन तिकडे जाणान्याला तकलीफ.....! (वर पाहात) पडदा पडण्याची लक्षणे दिसत नाहीत...आता...पुढे कसे ? ...

कंडकटर ! — आजकाळ नाटककारानं कंडकटरवर विसंवण्यापेक्षा कुटंतरी रानावनात गेलेलंच वर ! ... (प्रवेश - सुब्बाचारी) ओहो...हा पहा आलाच ! हे काय चाललंय महाशय ? नाटक म्हणजे काय चेष्टा समजलात ? नाटक बसवून, त्याचा प्रयोग करण्यात आपला हात कोणी धरणार नाही म्हणून त्या दिवशी लंब्याचवड्या बाता मारल्यास....आणि....आज ? जमलेली सारी मंडळी नाटक पहायला आतुर झाली आहेत.....आणि....दू....ध्यजस्तंभासारखा येऊन नुसता उभा आहेस ! (सुब्बाचारी जवळ आलेला पाहून) अरे, हे वव !...कुत्रा, कोल्हा, तरस वगैरे सहस्र जन्म-जन्मानंतर जगदीशकृपेनै एकदा किंवा दोनदा नरजन्म मिळायचा ! या एकदोन जन्मात नाटक लिहिण्याची योग्यता मिळविण्यासाठी सरस्वतीची किती आराधना करावी लागते याची काही कल्पना आहे का तुला ? ... ते माझे मलाच माहीत. त्यातही नाटकं लिहायची ती एक किंवा दोन. त्यातलं एकादं किंवा अर्धचं रंगभूमीवर यायच्या योग्यतेचं...आणि तेही पहायला एकायला श्रोते जमणं दुर्लभच ! कसंतरी करून हे सगळं जमवून दे म्हणून माझी शैशवीच तुझ्या हाती दिली, तर तू इथे निर्लज्जासारखा सुखस्तंभ होऊन माझ्यापुढे उभा ! केलंयस तरी...काय, सांग !...अभय दे...आकाशवाणी...

सुब्बाचार-स्वामी...गुंद्हराव ! घाबरू नका. नाटकाच्या सांव्या अॅरेजमेंट्स कंप्लीट केल्या आहेत. नऊची घेंटा वाजली रे वाजली, की झरकनू पडदा वर जाईल... हो...या नाटकाला लागणारे कपडेलत्ते, पार्ट करणारी मंडळी, हे सारे जमवायचं, रिहर्सल्स व्यायची, नाटक करून दाखवायचं हे सारं माझ्या टाळक्यावर एक मोठा दगड ठेवल्यासारखं ठेवलंत...अहो, हे काय नाटक आहे ? त्यात ना एक साकी, ना

दिंडी, ना पद... काहीतरी नवीनच नमुना लिहिलेला दिसतोय ! स्वामी... गुंद्राराव, यातली अंदरकी बात काय आहे ?

गुंद्रा—(चकित होऊन) सुव्वू, हे काय मधेच भूत... संकट... ? 'स्वामी... गुंद्राराव' आता काय ? देवावरी भार ! सुव्वू, मैत्री म्हणजे हीच का ? आपण का नवाखे, सुव्वू ? जशी काही आताच आपली भेट झाली आहे, असं बोलतोयस की. हा काय न्याय आहे ? सुव्वू, सुव्वू, त विसरला असशील, पण मी कसा विसरेन ? आपण दोघं एकाच दिवशी जन्माला आलो ! आपण एकाच नक्षत्राचे, एकाच राशीचे आणि आमचे लग्घी पण एकच ! शैशव-बाल्य सारखंच. अधिनीकुमारांसारखे दोघंही एकाच वेळी शाळेत पदार्पण केल. दोघांचे वेच एक, दोघांचा क्लास एकच... मार बसला... गोता खाढा... परीक्षेत आपटी बसली... क्लासला गेलो... कुठंही असलो तरी आपण मिळूनच असायचे..... परीक्षेत एकमेकाजवळ. कॉपीची बातच नाही... (स्वगत) दोघांनाही उत्तर यायची नाहीत. (प्रगट) सुव्वू, आठव ते दिवस. नोव्हॅ सेण्टिमेंट ऑफ क्रेडिंग संवेद शाळेला पूर्व करून दाखविलेले आठव रे राजा ! हूं... त्या कलड मुनशीची कशी रेवडी उडविली, त्यावदल... तो... तो... पाषाणहृदयी... क्रूरात्मा... कठोर मनाचा... बालवैरी... हेडमास्टर... मला एका हातात, तुला दुसऱ्या हातात धरून... श्रीमद्रामायणात... आठवते का ?... विद्यामित्रानं रामलक्ष्मणाना अरण्यात ओढीत नेत्याप्रमाणं... आपणा दोघांनाही... खोलीकडे... आणि... मग ! दिला... वेताचा प्रसाद !... पाठ सोलली... सुव्वू... बँड ऑफ लव्ह... आपणाला डिस्मिस केले... वाहेर हाकलले... होल स्कूल बघत होते तुला आणि मला सुव्वू !

(सन् शाइनिंग, सब्लाइम लाइट).

एकमेकांच्या खांचावर हात ठेऊन... कृष्ण कुचेल्याप्रमाणं त्या माराच्या नरकातून पार होऊन बाहेर पडलो की रे राजा ! चब्रासारखी दृढ आपली ती मैत्री विरघळून की रे टाकलीस सुव्वू महाशया ! आणि हे सारं पाव सेकंदात !

'गुंद्राराव... महास्वामी !' एक महान् नाटकच लिहिलं म्हणे मी — मला ! कालिदास... कैलास... करिबसप्या... कृष्णामार्चार्द्य यांच्या पंतीला बसलो म्हणे मी ! माझ्या जिगरदोस्ता, गुंद्रा राव ! महास्वामी, म्हणतो ! अव्यो... सुव्वू ! हे सारं नाशवंत... सुव्वू, नाशवंत रे ! मैत्रीसारखी थोर पवित्र वस्तू या जगात दुसरी नाही रे. पण सुव्वू... तु हे सारं सोडून... तु आधीच ओरडतो आहेस... प्रेमां... गुंद्रा... गुंद्रा... गुंद्रा म्हणून...

(जरा शांत होऊन)

सुव्वू, 'हे काय नवीन नाटक ?... हा काय नवीन नमुना, यातली अंदरकी बात काय आहे ?' म्हणून विचारतो आहेस. पण ते—ते— तुला आधीच सांगितलं असतं तर... इतकी तकलीफ घेऊन नाटक रंगभूमीवर आणशील की नाही अशी शंका...

माझ्या मनात आली, म्हणून अभय दे म्हणजे विस्ताराने, तपशीलवार सर्व सांगतो एक सुन्बू, ऐक—

खरं सांगायचं म्हणजे हे नाटकच नव्हे ! हे... हे.... आहे एक लेक्चर, आलं असेलच तुइया ध्यानात. सुन्बू, आपल्या स्कूल छेज मध्ये...आपल्या मेस्ट्रननी दिलेली ती लेक्चरं ऐकां म्हणजे एक महासंकट ! (फाटक्या सिशात हात प्राळतो, बोटं वाहेर दाखवीत) म्हणून तर या अवस्थेला येऊन पोचलो म्हणून समज, काय घाणेरडा कोट आहे हा ! शिवून ध्यायला पाहिजे सुन्बू ! तुइया शार्टला काही भोकं आहेत ना ?

सुन्बू : नाही तुया !

युद्ध : मग सप्तशूल पालथा पडलो !....तर— तुझे डोकं हात असे का खाळी लोबकळत आहेत ? लहानपणी लेक्चर ऐकायचं म्हणाचे हुड्हुडी भरायची. पण आता लेक्चर ऐकायची हुड्ही आली आहे. काय करू रे सुन्बू ? लेक्चर म्हटलं की ऐकायचाच कोणी तयार नाहीत. त्रोते मिळां आजकाळ तुर्मध झालं आहे. पण आज दोडी पकडून ओढत आणून बसविले आहेत ऐकायला पाचसात माणसं. चार गुंड पैलवानाना सांगून, पैसा देऊन हे साधावं म्हटलं पण नाही जमलं ते. कां म्हणून विचारतोस.... ऐक तर सांगतो सुन्बू...

आजकाळ ही फ्याशन का काय म्हणतात ना त्यात शिरून कॉप म्हणतात ना तो करून घेतलाय... म्हणून दोडी पकडून आणणी कठीण झालं आहे... मग केली, आणखी एक युगत दैय केली. एक होंल घेतला... भाडे दिलं... दिवे लावले...खुर्च्यावर गाया घातल्या, दूध घेतलं. एक हंडा कॉफी शिजविली. एका ताटात मैसुरूची पानं आणि मलेनाड्ची सुपारी ठेवली. चकपटणचा चुना !— सर्व तयार गुलाबदाणीत अंडो दिल बहार भरलं... मग ते जनोपकारी गेठ आहे की तिथे उभा राहून आल्यागेल्यांच्या अंगावर सुंगंधी पाणी शिपडलं. पान तयार करून दिलं. नमस्कार करीत, डोळ्यात पाणी आणीत म्हणालो, “ वावांनो, एक लेक्चर देतो... तदी फार तसदी देत नाही... फारफार तर अर्धा तास... खुर्च्यावर गाया आहेत, कॉफी तयार आहे... तुमची घरं पण दूर आहेत... आभाळ भरून आलं आहे. पावसाची लक्षणं आहेत... पुण्यातमे आपण ! ”

—असं दीनवाणे सांगून पाया पडलो तरी सुन्बू... गुलाबपाणी शिपडून घेऊन, पान खाऊन... माझ्याच तोडावर फवारा उडविणारे पापातमेच अधिक... लेक्चर ऐकायची एकाचीही इच्छा नाही !

आता सांग... विचारा मी काय करणार, सुन्बू ? ही लेक्चरवाजी संपूर्णच तिरडीवर जायचं ठरवलंय मी. आणि लोकांनी... मी केंपांबुदीला गेलो तरी माझे लेक्चर ऐकायचं नाही असंच ठरवलंय !

हे कमं सापायचे हीच काळजी मल्या लागली सुव्हू, आणि चुरतच साहिलो. नेतर एका थाणी चतुर्चू पर्सी... उहुं... इनिस्परेशन का काय म्हणता ती आली सुव्हू!

मारा वर्फ तांदिलाच्या पेटेत चुरचूर करवून... वरचेवर कापूसपेटेत फूलन... हा ग्रामोफोन... ही तसवीर-पेटी हे दोन्ही... (सुव्हाचारी चकित होऊन बघतो)... अरे, ग्रामोफोन माहीत नाही का तुला? अश्यो! काळ्या लाकडाची पेटी... एक मोठे घड्याळ च्यायचं त्याच्या पोटात आहे ते सारं सोळून वाहेर काढायचं आणि त्या पेटीत ते जांडायचं, पेटी यंदे करायची. लोखंडाचं एक चक वसवायचं. त्यावर एक काळा दोसा—रेकॉर्ड... हुं! वसवायचा... एक सुई टोचायची. मग ते यंत्र बडवडलेलंच परत बडवडते!

तस्वीर-पेटी माहिती आहे की नाही, सुव्हू? अरे आपला केमेरा त्याचं नाव. तोही एक जंतु—एक प्राणीच. त्याला पाय पाच—तो पंचपाद प्राणी. बुरखा पालून मारं उमे राहतो त्याचे पाय दीन आणि त्या पेटीचे तीन असे पाच. एकाशी म्हागजे डोळा एकच. याच्यासमोर सारे लोक गोळा होतात आणि आपला स्वरूपनाश करून घेतात!

ही दोन्ही यंत्रे त्यार ठेऊन सुव्हू, भोवताली हिंडणारी ही मंडळी, त्यांचे बोलणं, त्यांची संभाषणं, त्यांची सुखदुःख सारी दिपून घेऊन... त्यांना वेसण घालून आणायचं या रंगभूमीवर... सुव्हू, लेक्चरमध्ये जी जी मुक्ताफळं वाहेर पडली असतील ती सारी या पांचांच्या तोडी घातली आहेत. लोक, हां... हे नाटक आहे, तेव्हा लोक पैसे देऊन, तिकीट घेऊन, आत येऊन वसल्यावर मग हे लेक्चर आहे हे कलतं! पण एव्हीतेवी पैसे दिलेच आहेच, तेव्हा शेवटपर्यंत वसून पेकूया अशी लोकप्रवृत्ती. आणि मी माझे लेक्चर त्यांच्या कानात ओतणारच, कोवणारच आहे! समजलं का? (आत धंदा वाजते)

हां, ती वघ धंटी वाजली. सुव्हू, आता काय ते तूच वघ. (सुव्हाचारी निवाला. गुंद्हरावाने परत बोलवले) सुव्हू, या नाटकाच्या वावतीत नाटक रंगभूमीवर साजरं झालं तर... हीच कृतज्ञता... वघ.... ते नाटक शिजवून, शिजवून, शिजवून तुझ्या चरणी अर्पण करतो... अधिक काय सांगू?

विजयी भव! वत्सा, विजयी भव!

(दोघेही आत जातात.)

टोकूगड्डी / प्रवेश पहिला
कु

[स्थळ : कसवा होव्ली रीडिंगरूम, चारपांच मेंदवर्स वर्तमानपत्रं वाचीत आहेत. कारकून रामाशास्की सवृक्षिकशन बुक वाचीत बसले आहेत. दिरणाऱ्या प्रवेश करून येऊन बसतात व आपल्याला हवा असलेला पेपर नाही असे पाहून—]

हि : शार्ली !

रा : स्वामी.....

हि : तो.....तो..... सवृक्षिकशन 'मेल' पेपर ?

रा : मोठे साहेब.....काळ संध्याकाळी.....

हि : (स्वगत) ओहो...सप्तशेळ पढलो... (प्रगट) काळ ? आणि 'कर्णाटक' ?

रा : छोटे साहेब त्याचा स्वाहाच करतात !

हि : ठीक ठीक ! काही झालं तरी साहेबच ! ओफिसात आमच्या नशीवी आहेतच; इथेही तीच गत ! असू द्या. माझा पुढू पासवीस ज्ञाला, पुढं आला म्हणजे माझा वडवानल शामेल. देवाने मला किती दुःखात कष्टात ठेवलं तरी एक तरी चांगला पोरगा दिला आहे ना !

रा : एकच का ? तुमचा धाकदा काय कमी आहे ?

हि : कमी ? काय कमी ? ब्रेह्नस कमी, दुसरं काही नाही ! ब्रेह्नस कमी, म्हणून जन्माला येऊन व्यर्थे, इतकंच !

रा : स्वामी, असे कसे म्हणता ? तुमचा माझू म्हणजे किंती गुणवान, किंती धैर्यवान आहे ! मागल्या महिन्यातलीच गोष्ट... एक पोरगा विहीरीत पडला, दहावीस दाउंगठ दाल विचकत घावरून मुखस्तेभासारखे पाहात उभे राहिले. ... पण माझु दोयाला घरून सरसर आल उत्तराला आणि त्यानं त्या पोराला वाचविलं, ते मेडल त्याला प्रेसेंट करते येळा मोठे साहेब सीच करताना म्हणाले, “ अशा धैर्यवान पुत्रापेक्षा दुसरं थोडू मृष्ण वित्याला नाही. ” ते विसरलात काय ? तरीही तुम्ही या मुलाला विसरलात ?

(गामाशाळ्यी दोलत असताना हिरण्याच्या तिरस्काराने विशातली तपकिरीची दरी काढीत—)

हि : तू गोमैटिक की काय म्हणतात की त्या जातीचा दिसतोस, ती...ती... प्रतिक्कल आउटलुक ओफ लैफ म्हणतात ती तिळमात्र नाही. (इवीवर टिचकी मालन एक निमिटी तपकीर नाकात कोंबून नाक पुढीत) हे वघ, साहेबांनी मीटिंगमध्ये दीनचमऱ्ये भूषणचीवण म्हटलं म्हणून आता काय या पोराला रिस्टवॉचसारखा हातात वाखून फिरु काय ? कोणत्याही दृष्टीनं त्याचा मला उपयोग नाही किंवा त्याच्याकडून मराही नाही...

रा : असे कसे म्हणता स्वामी ? एक आठवड्यापासून आपलं कुदंब आजारी आहे, माझून किंकेट फुटबाल खेळायचे सोडून, रात्रेदिवस डॉक्टरकडे येणे घातले... याच्यापेक्षा आणची ती मदत काय करायची ?

हि : हे ! फुकटच खायला मिळतेय वगून घरात, मग येवढे केले तर जास्त काय ?

वैकटराव : (वाचता वाचता) सर ऐका, The following are the numbers of successful candidates in the Matriculation examination held....

हि : (लगवगीने) रिझल्ट्स आले काय ? १६१ वधा.

वैकटराव : फर्स्ट क्लास !

हि : वाहवा ! उत्तम ! (उल्हसित मनानं) हे मला आधीच माहीत होते... (स्वगत) मुंबईला जावे असे पुढू म्हणत होता हो, पण पण... पैशाचं कसं काय जमायचे ? कुछ फिकीर नही ! त्या त्या फटिंगाचे हुंड्याचे पैसे आंहेतच की. ते वापरावे झालं (गडवडीने खुर्चीवरून उटून) येतो सार.

सगळे : गुड नैट.

(पडदा पडतो)

टोकुगव्ही / प्रवेश दुसरा

[हिरण्याच्याचे घर. पुढील भागातील एका खोलीत हिरण्याच्याची पत्नी भागीरथीअम्मा विवहळत, तापानं फणफणलेली अंथरुणावर पडलेली आहे. जवळच पाळण्यात तिचं बाळ झोपलेलं. त्या खोलीसमोर सोप्यात पुढू, टेवळावर पडलेल्या पुस्तकाशेजारी बसून वाचत आहे. चेहऱ्या, बैठ, स्टंप पसरलेलं माधूचं टेवळही जवळच आहे.]

भागीरथी : (विवहळत) अश्यो, देवा ८८ ! डोकं फुटतंय ८८ ! अश्यो, घसा... जीभ कोरडी पडली आहे. कोण आहे रे तिथं ? सातू ? पातू ?... अरे कर्तव्य म्हणून तरी थोडं पाणी तरी आणा ग.... अश्यो, घरात कोणीच नाही का रे ?.... माथू तू... तरी...

पुढू : ठीक ! रात्रेंदिवस या कारऱ्याच्या ऋणांहा ८८ हा न्यूसन्स आणि वर आठवड्यापासून मातोश्रीचा हा आजार आणि आरडाओरडा. असे असताना मैंड कासेन्ट्रोट करून स्टडी करायचा ! Impossible oh ! ड्याम न्यूसन्स (हातात औषधाच्या बाटल्या, खाकेत भाजीची टोपली घेऊन माथू प्रवेशातो)

माथू : (अस्यंत आतुरतेन पुढूस) पुढू, अम्मा कशी आहे ? ताप गेला का ?

पुढू : (आंबट चेहरा करून, आव्या घालीत)... तू काय आंधळा—वहिरा आहेस का ? जाऊन वघ की... विचार...

माझु : (बाटल्या, भाजीची टोपली खाली टेवून, पटकन आल जाऊन अम्माच्या कपाळाला हात लावून) अम्मा, आता कसे बाटवंय ?... अरे बापरे ! कपाळ भाजवंय की ! अजून ताप कमी झाल्याच नाही ना ? डोकटरनं ताप नसेल तर हे औंपभ घ्यायदा सांगितलं आहे. आता काय करायचं ?... घावत जाऊन विचारून येतो. (जाताना पाळण्यातल्या बाळाला पाहून) बाळाचं दूध तापविलं का ?

भासी : दुपारी दिलं होतं. दूधबाल्याकडे जायला कोणी नाही असं ती म्हणत होती. एकदा हातात पुस्तक घेऊन बसला की पुढदु कुणाचा नाही. काही काम सांगितलं तर बाघासारखा चवताकून अंगावरच येतो.

माझु : जाऊ दे ग अम्मा, डोकटरकडे जाऊन येताना दूधही घेऊन येतो.

पुढदू : उद्दू ! पूनच्या कामालाच फिट आहे ! जंटलमन्टी डिशिटी तसूभर-मुदा नाही. दूध आणायचं, औषध आणायचं, भाजी आणायची, बायकासारखं पाणी ओढायचं आणि पत्रावली लावायच्या ! हे सगळं करत गेला तर यकझापिनेशन पास करून पथून्चर केरियर कुठून येणार ? स्टपिड फूल !

हि : (उत्साहातिरेकाने प्रवेश करून) पुढदू, तुला फर्ट क्लास —

पुढदू : (निष्काळजीपणे) ते खरं, पण न्यांकविंक कळली का ?

हि : अजून नाही कळली. मग आता सुंवई की मद्रास ?

पुढदू : एक्सफेन्सचं कसं काय ?

हि : त्याची काळजी तुला कशाला ? तू आपला फर्ट क्लास सांमाळ म्हणजे झालं. पैशाचं माझ्याकडे सोपव.

पुढदू : पण पैसे आणणार कुटून ?

हि : चिंता कशाला ? माधूच्या सासन्याने दिलेल सोन्याचं कडं आणि हुंड्याचे पैसे तू बी. ए. होइपर्सेंट पुरतील. त्या टोणग्याला काय उश्योग आहे या पैशाचा ? (आजूबाजूला पाहात) कुठं गेला आहे तो शुंभ ? घरी आलाय् की उकिरडे फुंकत हिंडतोय ?

पुढदू : (उपहासान) आताच आल्यासारखा दिसला पण काहीतरी वठवट करीत निघून गेला. काय, पासवीस ?

हि : (रागानं दातओठ खात) पासही नाही आणि बीसही नाही. येऊ दे म्हणजे दाखवितो ! (खोलीत काहत असलेल्या पत्नीकडे पाहून पण दुर्लक्ष करीत) काय ग ए, अजून आडवीच आहेस की ! सगळं गेलं मसणात ! (पालण्याकडे वघत) दुप्काळात तेरावा महिना आल्यासारखे हे कारण एक ! हाच संसार ! (पुढदूकडे बघत) पुढदू, या सान्या दुःखांदून संकटांदून माझी मुटका तुइशामुलेच झाली तर व्हायची शक्यता आहे. तू चांगला वर येऊन मोठा झालास म्हणजे हे सारं दुःख विसरेन. (एका हातात औषधाची बाठली, दुसऱ्या हातात दुधाचं भाडं घेऊन येत

असलेल्या माधूला पाहून) आले वधा ! कायरे, कुठं गेला होतास ? ही काय वरी यायची खेळ का रीत ? हे घर म्हणजे अनश्च त्र समजलास ?

माधु : (आश्चर्याने) अम्माला औपध आणायला डॉक्टरकडे गेलो होतो. ताप कमी झालाय का ? कसं आहे अम्माला ? कशी आहे अम्मा ?

हि : (छाती वडवीत) अच्यो, तिथं तुझा आजजा... तुं पास नदावास म्हणून त्रिपुंद्र लावून बसलाय... आता तर गोवन्याहि रचून झालाय. बोंबला तुझ्या केरियग-च्या नावाने ? अम्मा, डॉक्टर, दवाखाना, पोर, दूध... हेच तुझ्या नशिवात. थू : तुझ्या जिनगानीला !

माधु : आता काय करायचं ? पुनः जाऊन विचारून येऊ का ? (अम्माची हालचाल पाहून) अम्मा, जागी आहेस ?... आता कसं आहे ?

भागी : जरा वरं वाटतंय माधु, हे ढोके तुखतंय रे. ते थांवळे की सगळे वरं होईल.

माधु : (पाळण्याकडे वघत) अरेच्या, बाळाला दूध ! (मोठ्याने) आत्या, दूध अणालेय. बाळाला तापवून दे. विच्चारा... पोटात काही नाही !

नागम्मा : (आठूनच) वरं ! चुलीपुढे मी दूध तापवत बसले तर पाणी कोण ओढणार ? श्या सुना म्हणजे गोजिरवाण्या रंगीत मावल्या ! हार्षीगी वाजविणारे हात दूध तापवतील ?

माधु : वरं वाई आत्या, आज स्नेहवील सर्व चंद. दहावीस शागरी पाणी ओढलं तर झोप तरी चांगली लागेल. आधी बाळाला दूध तरी ऊन करून दे. विच्चारं दुपारपासून उपाथी आहे !

(हे बोलणे चालले असताना हिरण्याच्या पुनः सोप्यात येतात. माधु आत जातो.)


हि : (आठ्या वालीत) नागू—

ना : (आठूनच) काय अणा ? (चाहेरे येऊन) पासवीस असे काहीतरी ऐकलं. या पोराचं काय झाले ?

हि : व्हायचं काय ? मी आधी भाकित केल्याप्रमाणांच पुढऱ्या फर्स्ट क्लास, माधु फेल. जाऊ दे ! खाल्या अन्नाला थोडं काम तरी करतोय नाहीतर डाव्या पायाने लाय मारून वाहेरच घातला असता. नागू, यानंतर त्याला भाताला तूप, सार वर्जी. आणि पांधरायला रग नाही व उशी पण नाही कळलं की नाही ?

(पडदा पडतो.)

टोकुगव्ही / प्रवेश तिसरा



[स्थळ—हिरण्णयाचा सोपा. माघूच्या टेबलावर वाकून त्याची टोपी प्रेमानं कुरवाळत सातु अशू गाळीत आहे.]

सातु : हाय रे देवा ! पास म्हणजे स्वर्ग आणि फेल म्हणजे नरक ? तुर्देवानं हे फेल झाले म्हणून त्यांच्या अनपाण्यात फरक आणि छळ. माझा वाप कोणतीही परीक्षा पास झाला नव्हता, तरी आम्ही सगळे प्रेमानं राहिलो नाही का ? महस्व माण-सान्या गुणाला नसतं का ? पैसा आणि प्रतिष्ठेच्या पायी विश्वास, प्रेम, करणा या सान्याला तिलांजली यायची ?

(पातु 'हा रे सैया ' हे हिंदी गाणे गुणगुणत प्रवेश करते. भितीवरील आरशात चेहरा पाहात)

पातु : कसलं हे जुनाट घर ! वसायला खुर्ची नाही, टेबल नाही की चेहरा पाहायला एक डीसेंट आरसा नाही, पण ऐढ तर काय विचारायला नको यांची !

(मागे वळून सातूला पाहून तिच्या जवळ जाऊन)

पातु : काय ग, अशी कटी का ?

(नागम्मा सावणाचा तुकडा एका काढीच्या टोकाला लावून, हातात घेऊन येते.)

नागम्मा : (उच्चस्वरात) ब्राह्मणाच्या धरी हा गो काय भ्रष्टाचार ! सावणानं तोऱ घासलं तरच चुन्यासारखं पांढरं होतं, असं का समजलात ? तुम्हा सवार्णीना

देवांनी दिलेली हळद नाही का गो ? अस्यो, काय ह्या आजकालच्या घाणेरड्या पोरी ! डोळ्यात नाही काजळ, कपाळाला नाही कुंकू, गालावर नाही हळद, म्हणूनच ग म्हणतात मोठी माणसं या पोरीना शाळेला पाठवू नका म्हणून. हळीष, सावण, विलायती राख, माती आणि मसण तोंडाला फासायचं. वाकडा भांग आणि वाकडेतिकडे आकडे. घाणेरडी विद्या शिकतात आणि सवाप्णीच्या साऱ्या लक्षणांना तिलांजली ! कोणाचा गो हा साबू ?

पातु : माझाच वाटतं.

नागु : (वेडावत) माझ्याच वाटतं ! गालाला हळद लावायला काय जाते तुझे ?

पातु : (उपेक्षेच्या स्वरात) त्या दिवशी, सगळेच जिजस महागले आहेत, असे काहीतरी वडवडलात, तेव्हा म्हटलं हळद राहू दे. आणि हा साबू माहेसून आणला.

नागु : तुझ्या माहेसून साबू ! ते कळलं ! फाजील, च्छाटल ! घर म्हणून हळद राहू दे....म्हणे...कुणाकरता ग ? (कापन्या स्वरात) माझ्याकरता म्हणून ? ... (पातला उत्तर देण्याचं धाडस झालं नाही म्हणून सात्रकडे बोट करीत) ही महामाया !...हिने दारात पाय ठेवला आणि पुढच्याच महिन्यातच कुंकवाचा आणि माझा संबंध कायमचा तुटला !....(दुःखाने) हळदीकुंकवाला माझ्याकडून तिलां-जली देववलीन... (रागानं सात्रकडे पाहून) काय ग, तु आलीस आणि तुझ्या पाय-गुणाचं फळ ऐकलंस का ? तुझा नवरा नापास आणि आता त्याच्या नशिवात मवाल्या-सारखं हिंडायचं...आणि हमसाली करायची. (जाताना) कुटुंबाचीच वाताहत झाली ! ही सारी दुःखं वश्याचं, कष्ट उपसण्याचंच माझ्या नशिवी परमेश्वरानं का लिहिलंय कुणास ठाऊक ? मुळातच पापी जन्म !...पापी जन्म माझा !....(जाते.).

पातु : (नागम्माच्याच सुरात) पापी जन्म.. पापी जन्म ! आपला पापी जन्म हे आज कळलं घाटतं या बुवडाला ?

सातु : हे फेल झाले ती माझी चूक का ? हिचं मंगळसूत्र तुटलं तीही माझी चूक का ? अरेरे ! (रडते).

पातु : अस्यो ! वेडे ! वायकासारखं काय रडतीस ? त्या बुवडाचा नवरा गेला तिच्या नशिवाने...तिची वडवड ऐकून तू का रडतीस ? तुझा नवरा फेल झाला म्हणून त्याचं काय तुकसास झालं ?...(पुढुच्या ठेवलाकडे बोट दाखवीत) हे पास झाले म्हणून यांचा दर्जी काय वाढला ? ज्याचा गुण असतो तोच टिकतो (पुढुच्याच स्वरात) ओ डॅम न्यूसन्स ! ज्याला त्याला ड्याम न्यूसन्स ! जस काही कालपरवा विलायेतहून आल्यासारखं समजतात....यांच्यापेक्षा मलाच इंगिलिंग अधिक येते, पण उपयोग काय ? तसं पाहिलं तर वडिलांनी मला इंगिलिंग, फिडेल, हामींनियम, वीणा सगळं शिकवलं. पण काय उपयोग ? पोपटासारखं रक्षण केलं, वाढवलं आणि शेवटी या बोक्याच्या तोंडी दिलं ! ...क्रिंपचमीला आजी उद्यापन करणार आहे

म्हणून वरं वाटतेंय, नाहीतर या घरात आणखी काही दिवस राहिले तर वेडच लागायचं.

सातु : क्षपिंचमीला माहेरी जाणार आहेस ? हे तुला कसं कळलं ?

पातु : कसं कळलं ? लिहिलं घडवांना पत्र. क्षपिंचमीला बोलावलं नाहीत तर विहिरीत जीव देईन म्हणून !

सातु : इथनं कसं काय लिहिलंस ? मी नुकीच आले, तेव्हा बडील आजारी होते. कसे आहेत म्हणून पत्र लिहिलं, तर त्या पत्राचे तुकडे तुकडे करून, वायकांनी कुणाला पत्रे लिहिलेली वित्रिली तर तंगडी तोडीन थांसे नागत्या म्हणाल्या. आणि आपणा दोघांनाही भीती घातली नाही का ? तिळा नकळत कसं काय पत्र लिहिलंस ?

पातु : अव्या, सातु ! असल्या शुबडांना का मी भिते ? शेजारची सरसू आहे ना, तिच्या धरी वसून पत्रे लिहिलं. (हिरण्याच्या हातात एक पत्र घेऊन वाचीत येताना बघून, हळू स्वरात) ते वध मांजी. हातात पत्र आहे. ते वाढांचं असणार. मी माहेरी गेल्यावर तुझ्या वावांना पत्र लिहियला सांगू का ?

सातु : नको ग वाई ! (माधूच्या टेवळाकडे बोट दाखवीत) इथंच राहिले तर, त्यांचे अंदे श्रम तरी कमी होतील.

(दोघीही हातात हात घाळून आत जातात. हिरण्याच्या पत्र वाचीत सोप्यात येतात.)

हि : नागू !

नागु : (आदूनच) अण्णा, आलेच—

हि : आता काय चालवलेयस सैपाधरात ?

नागु : दुसरं काय करायचे ? दहीपोहे खायचंच आमच्या नशीवी !

हि : जरा वाहेर येतेस का ? (युन: पत्र वाचतो. नागम्मा प्रवेश करते)

ना : हे काय ? पत्र ?... कोणाचे ? काय समाचार ? कोणी मेलंबिलं काय ?

हि : पुरे झालं तुझ्यां मंगलवाच्य ! कोणी मेलं नाही. पुढूदूच्या सासन्याचं पत्र आहे क्षपिंचमीला मुलीला पाठवा म्हणून.

ना : मला माहीतच ते ! तरी लग्नाचे वेळीच म्हणत होते, आरडाओरडा केला, पण आमच्या वडवडीकडे कोण लक्ष देतो ? आमचं बोलणं कोण कानावर घेतं ? या मोळ्यांचा नको सहवास. अशांच्या घरच्या मुली... आमच्याकडून पूजा करून व्यायलाच लायख. घरकामाला निसर्पयोगी. काडीची मदत व्हायची नाही. आता काय त्याचं ? व्हायचं ते होऊन गेलं. आता काय ठरवलंस ?

हि : उद्यापन परवाच आहे ! आता काय करायचे ? आज रात्रीच पाठवलं पाहिजे. पुढू पास होत वर आला तर त्याच्या नोकरीकरता त्याच्या सासन्याचं

शिफारसपत्र वगैरे पाहिजे. त्यांना नाखूप करून चालणार नाही. तूच आज रात्री जाऊन पोचवून ये.

नागु : वरं वाचा ! पण या माधूच्या बायकोला तरी इथं ठेवून घेण्यात काय अर्थे आहे ? ह्या पुण्यमयीने उंबच्यात पाय ठेवल्यापासून अनिष्ट परंपराच मुऱ्ह झाली आहे. (रडत) आल्याआल्या तीन महिन्यात माझं सौभाग्य गिळलेन. मी बोडकी झाले. मला तांबडं लुगडं नेसवलेन... नवन्याला किरकिट काय ते खेळायला लावलेन. आणि आजान्याची शुश्रूषा करायला लावलीन. वहिनी तर माझं म्हणणं ऐकायलाही तयार होत नाहीत... 'जाऊ दे हो बन्स, लहान मुलगी आहे' असे म्हणतात. ह्या रंगीत बाहुल्यांना घेऊन काय करायचं ?

हि : होय वध, नागू. त्या निरुपयोगी माधूला पोटाला घालायचं... आणि वर त्याच्या बायकोलाही. ते काय म्हणून ? माधूसाठी आणलेला हुंडा हा एकच तिचा उपयोग. त्या हुंड्याचा उपयोग पुढूदूच्या फीसाठी. ह्या नाचणाऱ्या रंगीत भावल्या आपल्या माहेरीच नाचू देत. पातवरोवर हिलाही पोचव.

नागु : वरं, गाडीनंच जाते. (निघते)

हि : (झोपलेल्या पत्नीकडे तिरस्कारानं वधत) ए, हं ! आता कसं काय आहे ?

भा : (खोल आवाजात) जरा वरं आहे असे वाटतेय.

हि : जरा वरं, जरा वरं म्हणे ! असे म्हणत आठ-दहा दिवस हांतरुणात आडवी पडून राहिली आहेस. आता काय, दोन्ही सुना माहेरी गेल्या ! आता धरात कोण करणार काम ? आणि हे तुझं कार्ड, त्याच्याकडे कोण पहाणार ? साज्या कुटुंबावरच आफत आणली आहेस की ग ! प्रत्येक गोष्टीला नागू. पुरे आता. उद्या लवकर उटून नागू येईपर्यंत थोडंतरी, होईल तिकंके काम कर. देहालाही वरं. उं...उं-मी मागच्या खोलीत झोपतो. सकाळी उठव (कपडे काढीत) काय मेली थंडी ! ए, त्या खोलीत ऊव तरी आहे का ?

भागी : हूं !

हि : तर मग तो रग तरी दे. (भागीरथी आपला रग देते. हिरण्याच्या ती पांघरतात. आल्स देत, तोंडाजवळ टिचकी वाजवीत. 'राघवा' म्हणत आत जातात.)

आतल्या दरवाज्यादून नागू, पात, सात बाहेरच्या दारात येऊन उम्या राहतात. नागूच्या खाकेत हरणाचं कातडं असलेली पेटी, हातात एक गाठोडं, सातूच्या हातातही एक गाठोडं आहे. पादचे हात रिकामे. सातु-पातु भागीरथीअम्माकडे जाऊन नमस्कार करतात)

पातु }
सातु } अम्मा, जाऊन येतो.

भा : अरेरे, दोर्हीनाही जाते वेळी कुंकू लावायला पण कोणी नाही... (नागम्मा

रागाने चमकते. भागीरथीअम्मा मोळ्या सायासाने बसते.) सातू, कुंकवाचा करंडा आण वाढ. (सातु करंडा आण्यास जाते) पातु, विचारलं म्हणून आईला सांग. माझी प्रकृती साधारण आहे म्हणून सांग. तापबीप आहे म्हणून घावरवू नकोस. (सातु करंडा आणते)

इथला सगळा घोटाळा संपेपर्यंत आठदहा दिवस माहेशी स्वस्थपणे राहून या. (भागीरथीअम्मा दोधीना कुंकू लावतात. पुनः दोधी त्यांना नमस्कार करतात सौभाग्यवती भव. सुखाने नांदा.

नागू : (स्वगत) सौभाग्यवती भव, सुखाने नांदा ! यात काय सुख आहे हे मला कुठंच दिसत नाही.

भागी : (नागूस उद्देशून) जाऊन येता ना ?

नागू : येते ५५ ! येते ५५ ! (स्वगत) त्यात कशाला संशय ? निश्चित परत येणार....(पादूकडे वघत) अग, तुझे गाठोडे ?

पातु : माझी ट्रूंक आणि बेंडिंग आहेत.

नागू : (तिच्याच्चसारखे म्हणत) ट्रूंक आणि बेंडिंग ! वाईसाहेब दिग्विजयाला निघाल्या ! हातात गाठोडे असतं तर अपमान वाटतो काय ? कोण येणार आहे तुझी ट्रूंक आणि बेंडिंग डोंबलावर ? मी काय घेणार नाही म वाई !

पातु : हमालाला सांगितलं आहे म्हटलं !

नागू : दिमतीला तुमच्या एक हमाल वाटतं ! कूलीला पैसे कोण देणार ?

पातु : आहेत माझ्याकडे यायला पैसे.

नागू : मोठी राजाची राणीच तु !....तुझ्याकडे सगळं आहे, माहीत आहे मला. फक्क मानमर्यादा तेवढी नाही. (एक हमाल आत येऊन पातूची ट्रूंक व बेंडिंग येऊन चालू लागतो.) रेशेनला जायला टांगाविंगा आहे की. चला (पुढे हमाल, त्याच्यामागे सातु, पातु आणि त्यांच्यामागे नागम्मा) चला आता; परत आलात माहेसून म्हणजे दाखविते !

(भागीरथीअम्मा आळस देत झोपते. प्रवेश: माझु—अम्माजवळ जातो, झोपलेली बघून औषधाची बाटली व ग्लास आपल्या टेबलावर ठेवतो. सोष्यातला दिवा, पुढूच्या टेबलवरचा दिवा वारीक करतो. शर्ट काढून, फाटकी चर्डई पसरतो. पांघरायला काँवळे सापडत नाही.)

माझु : माझं काँवळं ? अरेच्या ! विसरलोच की—फेल झाल्याबहूल शिक्षा ! पांघरण नाही ! (पुनः कोट व शर्ट घालतो. चटईवर आडवा होतो. उशी नसलेलं लक्षात येत नाही. डोके आपटते. सित करीत) शिक्षा ती शिक्षा आणि तीही सक्त मजुरीची. नापास होण्याचं पाप नकोरे वाप्पा. पाहिजे तर चोरी करावं, खोट बोलावं. (हवा गेलेला फुटबाल उशाशी घेऊन झोपतो. पुढू प्रवेश करून दिवा मोठा करतो, हंतरूण

पसरतो, एक पुस्तक घेऊन मोऱ्याने वाचत पडतो.)

माधु : ए, पुढ्ह, मनात वाच्च की. अम्मा-बाळ जागे होतील ना?

उद्धव : (दुर्लक्ष करीत) माधु, माझी विद्या श्रेष्ठ की पोराची झोप?

माधु : (डिवचलेल्या सापासारखा रागानं डोकं वर करून) तुझी विद्या! आजारी अम्माला आणि झोपलेल्या बाढ्याला त्रास देणारी तुझी विद्या! आग लागो तिला! तू पास होऊन कुणाला काही उपयोग आहे का? उपद्रवच जास्त.

उद्धव : काय उपयोग? मी पास होऊन है पोजिशनला पोचलो म्हणजे आपल्या फ्यामिलीला केंडिट मिळेल, ते पुरेसं नाही का?

माधु : है...पोजिशनव्या आलो तर! नागत्याला मिश्या असत्या तर काका म्हणता येईल. अरे पुढ्ह.... तू माझ्यापेक्षा मोठा. पोकळ वासा हांऊ नकोस. वाप मेला तर मेला, तिथीला खायला वडे मिळतील म्हणण्यासारखे आहे. अम्मा-अण्णांना मदत न करता आपल्यापुरतंच पहाव असतोस. हीच का तुझी विद्या? याचकरता का तुला शिकवले? परवा अम्मा काय म्हणाई आहे का लक्षात?....आणण या लोकात राहायचं देवाला आयचं भावं म्हणजे आज्ञावजूच्या सर्वीना उपयोगी पडण....

उद्धव : (रागानं दिवा मालवतो) बस कर तुझे हे 'कर्टन लेन्चर.' मला आता झोप येती आहे. (पांघरूण घेऊन झोपतो. माधु हव्हच हसतो. भागीरथीअम्मा जाग्या होतात)

भागी : माधु! अजून जागाच आहेस का?

माधु : दहाचे सुमारास तुला एक डोस द्यायला डॉक्टरनी सांगितलंय.... हे वध आत्ताच दहाचे ठोके पडताहेता कचेरीत. (उटून बाटली औषध ग्लासमध्ये ओूरून अम्माला देतो) अम्मा, हे ओषध ये आणि झोप.

भागी : (माधुनं दिलेलं औषध घेते. माधूचा हात हातात घेऊन म्हणते) बाळ, पासवीस झालास का?

माधु : (अम्माच्या तोंडावरून हात फिरवीत) नाही अम्मा. पास झालो काय आणि नाही काय? माझ्या वाणीचेंदवील पुढ्हच पास झाला आहे...तू वरी झालीस म्हणजे झालं. तू उगाच काळजी करू नकोस अम्मा. फेल झालो म्हणून घरभर इतका आरडाओरडा, गोंधळ होईल हे माहीत असतं तर आधीच थोडा जास्त अभ्यास करून पास झालो असतो. अम्मा, तू नको करू काळजी. आता मी अभ्यास करून पुढच्या वर्दी पास होईन.

भागी : (माधुच्या डोक्यावरून हात फिरवित) हे तुमचं पास-नापास मला काही कळत नाही. तुम्ही संसारात सुखी व्हावं व ते मी वघावं त्यातच मला आनंद आहे. जा, बाळ, झोप.

(माधु हव्हच जाऊन झोपतो. पडदा सावकाश पडतो व पुनः वर जातो.)

पुढ़दू : (आंथरणावर उठून वसतो, जोरजोरात वास घेतो) हा कसला वास घेतो ? (एकदम भितो व मागच्या दरवाज्याकडे बघून घावऱ्या) आग ! आग ! ५५५ अरेरे, (सुचेनासे होऊन पुस्तकं घेऊन पुढील दारानं बाहेर जातो)

माझु : (एकदम जागा होऊन ढोळे चोळत) आग ! कोण म्हणालं ? का स्वप्न होतं ? आग !... (आजूजाजूला वास घेत, मागच्या दाराजवळ घेऊन पाहतो तो) अश्यव्यो... इथेच आग आहे की, अम्मा ! वाळाला.... (आत जाऊन) अम्मा, घावऱ्या नकोस... धराच्या मागच्या वाजूला आग लागली आहे... ओरढू नको... धीर धर. माझ्या वरोवर चल...

भागी : अश्यव्यो ! तुझे अण्णा...

माझु : कुठे झोपलेत आहेत अम्मा ?

भागी : मागच्या घोलीत, पोरा, आता रे कसं ?...

माझु : भिक नको त. इथून कुठं हालू नकोस. (आत जाऊन) अण्णा ५५ आग घराला... लवकर उठा...

हि : (आतूनच) अश्यव्यो... देवा रे !

माझु : ओरढू नका... माझ्या वरोवर चला.

(माझु वडिलांना बाहेर आणतो... मागील दारातून धूर बाहेर पडत असतो)

भागी : (जोराने ओरडते)

माझु : घावऱ्या नको अम्मा. आण्णा माझ्यावरोवर आहेत

हि : अश्यव्यो ! पुढ़दू ! पुढ़दू कुठे ? (माझूला पाहून) अरे, चांडाला ! पुढ़दू आत सापडला असताना, तू इथे मुखस्तंभासारखा काय उभा आहेस ? दुया !...

माझु : (वाढत असलेली आग बघून, एक क्षण मागे घेतल्यासारखे करून आईकडे पाहतो) अम्मा, तू बाहेर जा. वाळाला धुराचा वास होतो आहे. (आत जातो) पुढ़दू, ए पुढ़दू, घराला आग लागली आहेरे ! कुठं आहेस रे ? ये ये—अरे रे.

हि : (वायकोला बाहेर ढकलीत) जा, बाहेर जा.

(भागीरथी बाहेर जाते)

माझु : (आतून) अरेरे, अंग भाजतं आहे ! (खिडकीतून अम्मा, पुढ़दू येथे नाही... पुढ़दू... पुढ़दू ! (आवाज खोल जातो)

भागी : (गडबडीने) अश्यव्यो... पुढ़दू तर बोहेरच्या कट्ट्यावरच आहे... पुढ़दू आहे हो... माझूला बाहेर बोलवा.

हि : पुढ़दू आहे ना ? पुढ़दू... अरे पुढ़दू !...

(पुढच्या दरवाज्याने बाहेर जातो)

भागी : माझू अरे माझू..... पुढ़दू इथे आहे रे... अश्यव्यो... ही कसली गदी ?

२४ | दोळु-गढी

(लोकांची गर्दी व आवाज ऐकू येतो)

(प्रवेश : रामाशास्त्री वर्गेरे शोजारी)

रामा : सगळे मुखरूप ना ?

भागी : अच्यो, माधू...

रामा : घावरू नका अम्मा....मंडळी त्याला उच्चलून आणीत आहेत.

(मूर्झित माधूला घेऊन चार-पांच मंडळी येतात.

हिरण्णय्या, पुढे पुढेच्या दरवाजाने आत येतात)

सगळे : तुमच्या मुलाच्या घैर्याचं किती वर्णन करावं ? तो जर आज नसता तर तुमच्या सबंध कुटुंबाचा नाश झाला असता आगीत !

(माधूला अम्माच्या मांडीवर झोपवतात. अम्मा पदराने वारा घालते)

रामा : स्वामी, हिरण्णय्या, आतातरी दोन मुलातला फरक कळला का ? पास झाला काय, नापास झाला काय, पोकळ वासा तो पोकळ वासाच !

(पडदा पडतो)

[प्रवेश : गुंडूराव]

गुंडू : श्रोतमंडली, एक नम्र विज्ञापना ! आपणाकरता हा एक नवीन नमुना लिहून, माझा हा प्रथम प्रयत्न...तुमच्या मनात नसले तरी...उठायलाही अवसर न देता एकवल्याबद्दल माफी मागत आहे. या नाटकात चातुर्थ किंवा चमत्कार तिळ-भराहि नाही हे मी प्रांजलपणे कबूल करतो. तरीसुद्धा जानवं हातात धरून मी सिद्ध करू इच्छितो की यात आलेली पार्चं, त्यांची सुखदुःखं, त्यांची संभाषणं यात काहीही कमी नकरता, जशीच तशी चित्रिली आहेत. या नाटकात 'एक्जागिरेशन' का काय म्हणातात ना, त्याचा वासमुद्धा नाही. तपशीलवार सांगतो ऐका...

आपल्यापैकी काही जणांना हिरण्णयांनी आपल्या फेल झालेल्या मुलाचा केलेला छळ-पोटी आलेल्या मुलाचा असा छळ करणं सहजही नाही, नैसर्गिकही नाही असं वाटेल. मुलगा फेल झाला म्हणून त्याला उशी, कांवळं, भाताला तूप, सार न देणं.... माझ्या माहितीचे असे अनेक बाप आहेत की ज्यानं नापास झालेल्या आपल्या मुलांची पूजा केलेली तपशीलवार सांगितली तर हा हिरण्णया त्या सर्वीचं सार असंच ओरडून म्हणाल. या बाबतीत संदेहात पडू नका. उदाहरण सांगतो ऐका. नावं सांगितली तर भांडणं व्हायची. बाप जरा घडमुद्ध...हॉस्पिटमध्ये बसलो होतो. रिझल्ट होऊन अर्धी-तासही झाला नव्हता. एका पोराला घेऊन आले होते...खाली उत्तररुद्यावर डॉक्टरनी

अंगरखा काढला. मुऱ्येहोते पाठीवर वळ... विनायकचतुर्थी संकरीसरखा.... वाकडा तिकडे पाठ कढवूसारखी मुजली होती. वाठली कार्बालिक, तीन पैंड कापूस... हॉस्टि-ठलाल खर्च ! फेल महणून घरी कळलं तर कातडं सोलतील या भीतीनं विहिरीत जीव दिलेत अनेक पोरानी ! हिरण्यग्रा म्हणजे असला करुणानिधीच !

हे नाटक मुरु होण्याआधी आमचे केंडकठर मुव्हाचारी यांनी हे नाटकच नव्हे, हे एक लेक्चर आहे असू माझे सीकेट सांगताना, आपण सारे इथेच होता हे माझ्या लक्षातच आले नाही. आता काय सीक्रिट वाहेर पडलेच तेव्हा लपवण्यात काय अर्थ ? हे एक लेक्चर आहे हे एकदम कबूल. तपशीलवार सांगतो... क्षमस्व. आणि एंका... हे लेक्चर आहे विद्याभ्यासाशी संबंधित. विद्याभ्यासाचे क्रम, त्याचं प्रयोजन, महत्त्व वर्गे-विषयी माझे स्थूप परिश्रम आहेत. त्यातल्या त्यात हँगलीव विद्याभ्यासकम द्या नावानं जे काही आपण चालविलं आहे त्या क्रमाच्या मी फोडी अन् फोडी करून लोणचं घातलं आहे. जवळ कांदलं वाळगूनच बोल्यो आहे ! आजकाल घरी मुलगा जन्माला आला रे आला की सप्ताक्षरी मंत्राला सुरुवातच होते... ‘पुढे आलं पाहिजे... पु... दे... आ... ले... पा... हि... जे’... जणू काय पुढे येणे म्हणजेच देवावर प्रकाशाचा झोत... आठ वर्षांचा होईपर्यंत त्या मुलाला या सप्ताक्षरी मंत्रात बुडवून, बुडवून काढून, मग अभ्यास करकरून पास होण्यासाठी शाळेला पाठवायचा... शाळेत... आमची ही पोरं कशाचा अभ्यास करतात ?... हे सारे तपशीलवार तुमच्या समोर टेवतो—एका शाळेत मेस्ट्र (स्वगत) सर्वंश, टरकरायलाच लायल ! (प्रगट) चीनचा इतिहास, जॉर्जिन्याची जनसंख्या, सायंवेदियातील वनस्पती, अविसिनियातील दागिने—आपल्या लोकांना खास उपयोगी असे हे विषय ! वर्षातील अकरा महिने झाक्कु ताड्या घोऱ्या करवून हे डोक्यात कोंवायचं ! आणि मग हे अमोघ विचार डोक्यात घिरले का नाही अशी शंका येऊन, त्याच्या परिहारार्थ वाराव्या महिन्यात परीक्षा ! वीस-एकवीस डिसेंबरला.

परीक्षेचा दिवस म्हणजे घरात एकच गोऱ्याल ! शेजारच्या लोकांना यांच्या घरी उद्यापन आहे असू वाटतं ! त्या दिवशी पारणं असो किंवा नसो सकाळी ८॥ ला जेवण तव्यार... आमचा मुलगा वरंचसं खाऊन, देवाला नमस्कार करतो, आईचा आशीर्वाद मिळवतो, आज्जीकडून गंधाचा टिठा लाबून घेऊन वाहेर पडतो... जणू काय दिविजयाला निवालाय ! धो धो पाऊस त्यातच. तेथे त्याचं स्वागत कैद्यासारखं एक नंवर टेबलाजवळ वसवून... प्लेट वाटीऐवजी टेबलावर कागद असतात... प्रश्न पत्रिका देतात एका हातात ! तो आपल्या पुढ्यात ठेऊन... आमचा मुलगा... भक्त-शिरोमणी, हातात धरून वर उच्छ्वास डोऱ्याला लावतो, श्रीमन् नारायणरावावर सगळा भार टाकून टाक शाईत बुडवून परीक्षिकाच्या नजरेला पडेल अशा, टाचणी टोचायच्या जागेवर लहानसा श्रीकार लिहितो आणि उत्तर लिहिण्यास प्रारंभ करतो. जणू अकरा महिने आकंठ पान केलेला शानाची वांती करायला ! डोक्यात कोंबलेले तीन तासात

कागदावर वकव्य ओकतो, वकासुरासारखी वांती. जेवढे ओकतो तितका तो शहाणा ! याचाच पर्दूक्कास असे म्हणतात ! हा एकदा का पास झाला की याचं डोकं फिरलेच ! आपण व्राचाचा वाप आणि सरस्वती आपली सून असंच समजतो ! हा मार्यं फिरवणारा, रोग...प्रेग...इन्टकूंपंझा म्हणतात ना...त्याप्रणाणे सर्वार्थिक रोग आहे. एकदा हा रोग घरी शिरला की, आईवापांनाही लागतो आणि त्यांचंही डोकं फिरतं. या नाटकातला पुढू हा या जातीतलाच ! विद्याभ्यासाचं हेच सार-रहस्य आपण आजकाल फॉलो करीत आहोत. आपल्या मुलांचा स्वभाव नावाच्या विहिरीत जन्मापासून जपलेल्या सप्ताक्षरीचे फळ...माईस नावाचे चंवू, धागरी आहेतच...त्या वरोबरच आम्ही अनुकरण करीत असलेला इंगलीष विद्याभ्यासक्रम नावाच्या पाताळगडुवाला कोयंडेच नाहीत. या विद्याभ्यासक्रमाच्या अनुकरणानं आपल्या देशाला काय फळ मिळणार असे विचारलं तर...आमच्या पाठशाळा म्हणजे पुढू निर्माण करणारे कारखाने झाले आहेत.

ह्या नाटकात हिरण्यक्षाच्या तालमीत तयार झालेला पुढू आणि भागीरथी-अम्माच्या प्रेमळ सावलीत वाढलेला मातु यांच्या स्वभावातील फरक आपण ताडला असेलच. मी आपणा सर्वांना नम्र विनंती करीत आहे, आपल्या घरोवरी भागीरथी अम्माच्या “शेजान्यापाजान्यांना जास्तीत जास्त उपयोगी पडणं, म्हणजे या जगात राहिल्यावहूल आपण देवाला दिलेलं भाडं” हा उपदेश लक्षात ठेवून, आपल्या मुलांना वाढवावं, त्यांच्यात गुण पेरावे, ते वाढवावे व शाळेला पाठवून, आज जो आपण कोयंडेरहित पाताळगडुवाचा अभ्यासक्रम करतो तो सोडून यावा.

मुलांच्या अंगी असलेले स्वाभाविक गुण विकसित होतील असा शिक्षणक्रम योजून, आपल्या मुलांना शिकवलं तर देशाचा विकास भोपळ्याएवढा मोठा झाला नाही तरी तिळायेवढा झाला तरी माझा प्रयत्न विफल झाला नाही असं समजतो.

(श्रोत्यांना नमस्कार)

संगोपन कला ज्यासी ज्ञात तो हजारांचा तात !